

TRIK. 2, 7, 28. M. 1, 118. MBH. 1, 5604. 3, 12853. 13116. 13, 1639. SUÇR. 1, 104, 20. VARĀH. BRH. S. 8, 12. 13, 24. BHĀG. P. 4, 19. 12. 5, 14, 29. MĀRK. P. 58, 8. PRAB. 21, 1. 41, 17. 85, 17. PRATĀPĀB. 20, a, 7. — Hier und da fälschlich पाषाण उच्चित् geschrieben. Vgl. घन०.

पाषाणउक् (von पाषाण) m. *Ketzer* ÇABDAK. im ÇKDra. पाषाणित् उक् ebend. (unter पाषाण) VJUTP. 91.

पाषाणित् (wie eben) m. dass. GĀTĀB. im ÇKDra. M. 4, 80. 64. JĀGĀN. 1, 180. 2, 70. VARĀH. BRH. S. 5, 30 (v. l. पाषाण). 9, 33. 13, 10 (an beiden Stellen v. l. पाषाण०). 30, 4. KATHĀS. 26, 247. Verz. d. B. H. 113, 12. BHĀG. P. 2, 7, 38. 4, 2, 28. 5, 14, 30. Verz. d. Oxf. H. 10, a, N. 4.

पाषाणां 1) m. UGÉVAL. zu UNĀDIS. 2, 90. SIDDH. K. 249, a, 5. Stein AK. 2, 3, 4. 3, 4, 18, 108. H. 1033. HALĀJ. 2, 18. SHĀPV. BR. 4, 4. JĀGĀN. 2, 298. °संपातनिमीः प्रलैर्: MBH. 1, 7110. 2, 916. HARIV. 7615. R. 5, 61, 11. SUÇR. 1, 108, 6. 243, 1. °घातदायिन्: KATHĀS. 20, 167. VARĀH. BRH. S. 53, 7. fgg. 88, 2. 94, 42. °सेतुबन्ध RĀGA-TAR. 5, 91. SPR. 798. 1350. TĀRKAS. 6. VET. in LA. 4, 16. 23, 4. Schol. zu KĀT. ÇA. 16, 3, 19. 21, 3, 31. निकष्० Probirstein Spr. 1940. Am Ende eines adj. comp. f. शा MBH. 7, 896. 3871. 6904. KĀM. NĪTIS. 4, 53. — 2) f. इ॒ ein als Gewicht dienendes Steinchen ÇABDAK. im ÇKDra. — Vgl. कष०, तस्पाषाणकुण्ड, डुर्घ०, पाशी, पाष्य.

पाषाणगट्टम् (पा० + ग०) m. harte Anschwellung am Kinndackengelenk SUÇR. 1, 292, 8. 293, 13. 2, 117, 18.

पाषाणाचतुर्दशी (पा० + च०) f. der 14te Tag in der lichten Hälfte des Monats Mārgaçīrsha, ein der Gaurī geltender Festtag, an dem Kuchen aus Reismehl in der Gestalt von grossen Kieselsteinen genossen werden, As. Res. III, 268. वृथिके प्रकृत्यपते तु या पा०। तस्यामाराधयेद्वैरो नक्ते पाषाणमेजनैः (= पाषाणाकारप्रिष्ठकमेजनैः TITHJĀDIT.) || BHAVISHYA-P. im ÇKDra.

पाषाणादरक् (पा० + 1. दरकै) m. der Hammer eines Steinhauers H. 919.

पाषाणादरण (पा० + दृ०) m. dass. AK. 2, 10, 34.

पाषाणामेट (पा० + भेदै) m. *Plectranthus scutellarioides* Benth., eine gegen Steinbeschwerden gebrauchte Pflanze, SUÇR. 2, 52, 19. °कि BHĀVAPR. im ÇKDra. (u. पाषाणमेटन्). SUÇR. 1, 157, 19. — Vgl. मण्मधिद्, दुर्घ-पाषाणमेट्, °भेदी.

पाषाणमेटन् (पा० + भेदै) m. dass. RĀGA. im ÇKDra.

पाषाणमेटिन् (पा० + भेदै) m. dass. RATNAM. im ÇKDra.

पाषाणमय (von पाषाण) adj. f. इ॒ steinern: उडुप कुल् zu M. 4, 190.

पाषाणासंधि (पा० + सै०) m. Kluff in einem Felsen HALĀJ. 2, 12.

पाषाणउ m.=पाषाण Ketzer VARĀH. BRH. S. 8, 80 (v. l. पाषाणित्). 45, 78.

पाषाणित् न् s. u. पाषाणित्.

पाषी s. पाशी und SĀJ. zu RV. 1, 36, 6.

पाष्ठाहृ (von पष्ठवाहृ) n. N. eines Sāman Ind. St. 3, 223, a. PĀNKAV. BR. 12, 3, 10. LĀT. 6, 12, 14.

पाष्य n. pl. *Gestein, Steinbollwerk*: लै॒ मृत्यु॑ मैदै॒ अरिणा॑ श्रो॑ वि॑ वृत्तस्य॑ समयो॑ पाष्यारूपः RV. 1, 36, 6. du. die Soma-Steine: उर्प॑ त्रित्य॑ स्य॑ पाष्योर्शर्पत्॑ यदुहृ॑ क्षितम्॑ 9, 102, 1. पाष्योः gen. für पाष्ययोः: — Vgl. पाशी, पाषाण.

पास m. v. l. für यास COLEBR. und LOIS. zu AK. 2, 4, 3, 10.

पास्त्यै (von पस्त्यै) adj. zu Haus und Hof gehörig: शा डुरोषा॑: प्रास्त्यस्य॑

क्लोता॑ RV. 4, 21, 6.

पाल्हात m. der indische Maulbeerbaum (ब्रह्मदारु) ÇABDAK. im ÇKDra.

1. पि॑, पित्ति॑ gehen, sich bewegen DHĀTUP. 28, 112.

2. पि॑ schwollen u. s. w. s. पी॑.

3. पि॑ praep. s. ग्रापि॑.

पिंग्र॑ s. पिग्र॑.

पिंग॑ s. पिय॑.

पिंस॑, पिंसति॑ und पिंसैपति॑ sprechen oder glänzen DHĀTUP. 33, 89.

पिंक॑ m. der indische Kuckuck AK. 2, 3, 19. H. 1321. HALĀJ. 2, 88.

VS. 24, 39. COLEBR. Misc. Ess. I, 313 (wo falsch पीक॑). SPR. 411. काकः

कृजः पिकः कृजः को भेदः पिककाकयोः। वसत्समये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः॥ 623. पिको वसत्समय गुणं वेति न वायसः 857. 1729. पिकाङ्गामिः 1769. VARĀH. BRH. S. 46, 28 (29). स तुम्बकारगेविन्या काकवेव पिकशावकः। पुत्रीकृतो राजपुत्रः RĀGA-TAR. 3, 107. GIT. 1, 47. 11, 4. DHĀRTAS. 69, 9. NALOD. 2, 12. मधुना मतः पिकः SĀB. D. 17, 20. पिकी॑ f. das Weibchen RĀGĀ. im ÇKDra.

पिकबन्धु॑ (पिक + बै०) m. der Mangobaum (der Freund des ind. Kuckucks) TRIK. 2, 4, 9.

पिकबान्धव॑ (पिक + बा०) m. Frühling (der Freund des indischen Kuckucks) H. c. 23.

पिकराम (पिक + राम) m. der Mangobaum RĀGĀ. im ÇKDra.

पिकवद्धाम (पिक + वै०) m. dass. BHĀVAPR. m. ÇKDra.

पिकात॑ (पिक + अत॑ Auge) = रोचनी॑ ÇABDAK. im ÇKDra.

पिकाङ्ग॑ (पिक + अङ्ग॑) m. ein best. Vogel (पत्तिविशेष) ÇABDAK. im ÇKDra.

पिकान्द॑ (पिक + आङ्द॑) m. Frühling RĀGĀ. im ÇKDra.

पिकेन्नासा॑ (पिक + इन्नासा॑) f. = कोकिलाला॑ RĀGĀ. im ÇKDra.

पिक्की॑ m. = विक्री॑ ein zwanzigjähriger Elephant H. 1220, SCH. ein junger Elephant überh. ÇABDAM. im ÇKDra.

पिक्का॑ f. eine Zahl von 15 Perlen, wenn sie ein Dharaṇa wiegen, VARĀH. BRH. S. 82, 17.

पिङ्ग॑ 1) adj. f. शा; geht im comp. bald voran, bald hinterrein, gaṇa॑ कडारादि zu P. 2, 2, 38. röthlich braun AK. 4, 1, 4, 25. H. 1397. a. n. 2, 36. MED. g. 9. HALĀJ. 4, 51. विप्र MBH. 1, 8081. नारो॑ 7, 2066. मधु॑ 3, 17002. वनत्पिङ्गलान्पिङ्गलन् R. 4, 43, 23, v. l. श्रतिपिङ्गल (नयन) 3, 74,

16. विलोचनम् — श्रतिर्विशामलपिङ्गलतारम् KUMĀRAS. 7, 33. तितिरेण॑ MĀRK. P. 8, 190. हरिपिङ्गलवलशमश्रुकेशशरीर PĀNKAT. 182, 18. Ind. St. 2, 258. SUÇR. 1, 41, 2. भास 2, 289, 17. देह॑ Beiw. Cīva's ÇIV. — 2)

m. a) oxyt. wohl N. eines Krautes AV. 8, 6, 6. 18. 19. 21. 24. 25. — b) Büffel H. c. 182. — c) Maus RĀGĀ. im ÇKDra. — d) N. pr. eines Mannes ÅCV. ÇA. 12, 12; vgl. पैङ्गि॑, पैङ्गिन्॑. — e) N. pr. eines Wesens im Gefolge des Sonnengottes H. 103, SCH. — 3) f. शा a) parox. nach SĀJ. Bogensehne: श्रव॑ स्वराति॑ गर्भरो॑ गोद्या॑ परि॑ सनिष्ठाणत्। पि॑ ङ्गा॑ परि॑ चनिष्कदृदिन्द्राय॑ ब्रह्मोद्यतम्॑ RV. 8, 58, 9; vgl. पिङ्गलज्येष्ठ॑ — श्रावगेवन MBH. 7, 6148. — b) ein best. gelbes Pigment (s. गोरोचना). — c) der Stengel der Ferula Asa foetida, = द्विङ्गुनाली॑, °नालिका॑ H. an. MED. Nach ÇKDra. und WILS. sind zwei Bedeutungen gemeint, wogen H. an. entschieden spricht. — d) Bambusmann (वंशोचना) RĀGĀ.